

# निर्माण

मुख्य कार्यालय: सर्च, गडचिरोली- 442 605, फोन: 07138255407 E-mail: search@satyam.net.in

संपर्क कार्यालय: एमकेसीएल, 2 रा मजला, अपना बाजार, सेक्टर 17, वाशी, नवी मुंबई. 400 703, contact.nirman@gmail.com

एमकेसीएल फिनिशिंग स्कूल, 412-सी, शिवाजी नगर, पुणे 411 016, फोन: 020 25661317/18kumarnirman@gmail.com

प्रिय मित्रहो,

निर्माण ही अर्थपूर्ण जगण्याचा शोध घेणा-या युवा पिढीची एक शैक्षणिक प्रक्रिया आहे. गेल्या तीन वर्षांपासून डॉ. अभय बंग आणि डॉ. राणी बंग यांच्या पुढाकाराने सर्च, गडचिरोली येथे युवांच्या शिबिरांची मालिका, स्वाध्यायी, निर्माण स्थानिक गट आदि रुपाने युवा निर्माण ही प्रक्रिया सुरु आहे. म. गांधीच्या नई तालीम या शिक्षण प्रयोगाला मार्गदर्शक मानून महाराष्ट्र ज्ञान महामंडळाच्या विशेष सहकार्याने निर्माण उपक्रम प्रत्यक्षात आणला जात आहे.

निर्माणच्या या वर्षांच्या शिबिरासाठी ज्या युवांनी अर्ज केला होता परंतु ज्यांची निवड होऊ शकली नाही ते आणि ज्यांना सहभागी व्हायचं आहे अशा सर्व 18 ते 26 वयोगटातील युवांसाठी नाशिक विभागात (नाशिक, अहमदनगर, जळगाव, धुळे येथील इच्छुक युवांसाठी) आपण पहिलं स्थानिक शिबीर नाशिक येथे आयोजित करीत आहोत.

निर्माणचं हे स्थानिक शिबीर 5 आणि 6 डिसेंबर 2009 (शनिवार, रविवार) दोन दिवसांचं असून 1 डिसेंबरपर्यंत आपण येत असल्याबद्दल कळवायचं आहे. कारण शिबिरासाठी सहभागींची संख्या 60 असून शिबीर शुल्क आहे दोन दिवसांसाठी 200 . फक्त. हे शिबीर 5 तारखेला सकाळी 9 वाजता सुरु होईल आणि 6 तारखेला सायंकाळी संपेल. शिबिरार्थींची निवास व भोजनाची व्यवस्था केलेली आहेच.

आपण येत असल्याचं डॉ. अमित नागरे (90043 94008) तसंच मुक्ता नावरेकर (94207 45593), चैतन्य अत्रे (99608 00259), सखी (90119 97899) यांना कळवू शकता.

शिबिराचं ठिकाण आहे निर्मल ग्राम निर्माण केंद्र, पोस्ट गोवर्धन (गंगापूर) व्हाया नाशिक (YCMU), नाशिक- 422 222.

आपली,

निर्माण टीम

- जरूर पहा व सहभागी व्हा. निर्माण वेबसाईट <http://nirman.mkcl.org>